



वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग, मुख्यालय

दि.०६/१२/२०२२

प्रेसनोट

प्रभाग समिती "जी", "एच" व "आय" विभाग आयोजित शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ चे उदघाटन

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती "जी", "एच" व "आय" विभाग आयोजित शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ मे उदघाटन समारंभ मंगळवार दि.०६ डिसेंबर २०२२ रोजी सायं ०५.०० वाजता माणिकपुर क्रिकेट मैदान, पार्वती क्रॉस, वसई (प) येथे संपन्न झाला.

दि. ०६ डिसेंबर २०२२ रोजी संध्या ४.०० वाजता कला-क्रीडा ज्योत प्रभाग समिती "एच" नवघर-माणिकपुर विभागिय कार्यालय, वसई रोड (प) येथून माणिकपुर क्रिकेट मैदान, वसई (प) मैदानापर्यंत आणण्यात आली. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमार्फत उपस्थित मान्यवरांसमोर संचलन सादर करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी क्रीडा शपथ घेतली. मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तसेच परितोषिक मिळविणाऱ्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समारंभानंतर रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.

प्रभाग समिती "जी", "एच" व "आय" विभाग आयोजित शालेय कला क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धा दिनांक. ०६ डिसेंबर २०२२ ते ०९ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणार असून महानगरपालिका क्षेत्रातील ९२ शाळामधून सुमारे १६००० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

या उदघाटन समारंभावेळी विधानपरिषद सदस्य, कोकण शिक्षक मतदार संघ, मा.श्री.बाळाराम पाटील, मा. आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, माजी महापौर मा.श्री.नारायण मानकर, माजी महापौर मा.श्री.प्रविण शेटी, सभापती पंचायत समिती वसई, मा.श्री.अशोक पाटील, तसेच विशेष अतिथी मा.अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश मनाले, दोणाचार्य पुरस्कार विजेते (क्रिकेट) मा.श्री.दिनेश लाड, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती.पद्मजा बडे, व मा.वृत्त निवेदिका मुंबई दुरदर्शन श्रीमती. दिपाली केळकर, मा.सभापती, परिवहन विभाग श्री.धनंजय गुप्ता तसेच मा.उप-आयुक्त श्री.पंकज पाटील, मा.उप-आयुक्त, तानाजी नरळे व मा.उप-आयुक्त नानासाहेब कामठे, मा.उप-आयुक्त, श्री.दिपक कुरळेकर, मा.सहा. आयुक्त, श्रीमती. धनश्री शिंदे, मा. प्र. सहा आयुक्त श्री.ग्लिसन घोन्सालविस, मा.प्र.सहा.आयुक्त, श्री.महेश पाटील व पत्रकार बंधू, विविध स्पर्धक, शालेय विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिकेचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमार्फत सर्व स्पर्धाना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

क्रीडा विभाग मुख्यालय
वसई विरार शहर महानगरपालिका